

**Students Redressal  
Grievance Cell**

# Circulars

5.1.4



स्वावलंबी शिक्षण हय आमच ब्राद - कर्तव्य

स्वतः शिक्षण संस्थेचे

# दहिवडी कॉलेज, दहिवडी

ता.माण, जि.सातारा. पिन:- ४१५ ५०८

(कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय शिक्षण)

संस्थापक : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील, डी.लिट्.

[ नॉक मानांकन:- A ग्रेड (सीजीपीए ३.२५) ]

(शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित)



शताब्दी महोत्सव

ज्यू. कॉलेज नं.जे.- २९.०६.००९

एम.सी.व्ही.सी. जे.- २९.०६.९०९

फोन.:- 02165 (O) 220231

(R) 220328 (C) 221131

स्थापना : १९६५

प्राचार्य- डॉ.बी.टी.जाधव  
(एम.एससी., एम.फिल., पीएच.डी.)

E-mail : dcdprincipal@gmail.com

जा.क्र. १२६

दि. ११-०२-२०१९

प्रति,  
मा. संचालक,  
विद्यार्थी विकास विभाग,  
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


विषय:- विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापनेबाबत.

संदर्भ :- आपलेकडील जा.क्र. शिवाजी वि/विद्यार्थी विकास/२४२ दि.०८-०२-२०१९ नुसार

महोदय,

वरील संदर्भसहित विषयास अनुसरुन आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की, आमच्या महाविद्यालयात विद्यार्थी तक्रार निवारण कक्षामध्ये खालील सदस्यांची निवड केलेली आहे. त्याचा स्विकार व्हावा ही विनंती.

अ.क्र.	सदस्यांची नावे	पद
१	प्राचार्य डॉ. जाधव बी.टी.	प्राचार्य
२	प्रा.डॉ. दडस ए.एन.	चेअरमन
३	प्रा. शिकलगार एम.बी.	सदस्य
४	प्रा. सौ. मदने यु.एस.	सदस्या
५	प्रा. कोळेकर ए.एच.	सदस्य
६	प्रा.डॉ. जगताप ए. ए.	सदस्य
७	एन.सी.सी प्रमुख-	सदस्य



आपला विश्वासू,

*(Signature)*  
प्राचार्य,

दहिवडी कॉलेज दहिवडी

Translation of Circular the letter received from Shivaji University Kolhapur to Dahiwadi College Dahiwadi regarding - **Establishment of student grievance redressed cell** as follows-

To  
The Director,  
Students Development ,  
Shivaji University ,  
Kolhapur.

Sub- Establishment of student grievance redressed cell.

Ref- Your Letter SU/SD/242 dt 5/2/2019

Respected sir/madam ,

With reference to the above-mentioned subject the college has established students grievance redressed cell and its composition is as follows.

Sr.no.	Name	Role
1	Prin. Dr. B. T. Jadhav	Principal/President
2	Dr. A. N. Dadas	Chairman
3	Mr. M. B. Shgalkar	Member
4	Mrs. U.S. Madane	Member
5	Mr. A.H. Kolekar	Member
6	Dr. Jagtap A.A.	Member
7	Mr. T.S. Mane	Member

Please accept the same and obliged,  
Thanking you.



Yours faithfully ,

Principal .



Estd 1962  
'A' Re-accredited by NAAC  
(2014)

SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR-416 004, MAHARASHTRA

PHONE : EPABX- 2609000, (Inquiry Cell) 2609143, (EST) 2609097, 98, 99

FAX : 0091-0231-2691533 & 0091-02312692333

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर-416 004 महाराष्ट्र

दूरध्वनी : (ईपीएबीएक्स) 2609000, (चौकशी कक्ष), 2609143 (विद्यार्थी विकास), 2609175, 2609176

फॅक्स : 0091-0231-691533 व 0091 - 0231-2692333

Email : dsw@unishivaji.ac.in

Dr. R. V. Gurav,

Director, Students' Development

जा. क्र. शिवाजी वि/विद्यार्थी विकास/292

दि. 08 FEB 2019

प्रती,

भा. प्राचार्य / संचालक / समन्वयक  
सर्व सलग महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था,  
शिवाजी विद्यापीठ,  
कोल्हापूर

विषय : विद्यार्थी विकास कक्ष व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेबाबत .....

महोदय / महोदया

उपरोक्त विषय संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम सन 2016 मधिल कलम 56 (2)

(क) (ख) नुसार खालील प्रमाणे कक्ष स्थापन करावयाचे आहेत.

- 1) विद्यार्थी विकास कक्ष *Student Development Cell*
- 2) विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष *Grievance Redressal Cell / Committee*

याबाबत झालेल्या आदेशान्वये कळविण्यात येते कि सोबत जोडलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्र व विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या अधिसूचनेनुसार आपल्या महाविद्यालयात / संस्थेत विद्यार्थी विकास कक्ष व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा. विद्यार्थी विकास कक्ष व विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन झाल्यानंतर तसे फलक तयार करुन आपल्या महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत व कक्ष सदस्याची नावे या विभागास माहितीसाठी कळविण्यात यावीत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या विभागास पाठवून द्यावा ही विनंती.

9306  
22/2/19

कळावे,

आपला विश्वास

*R. V. Gurav*

संचालक

विद्यार्थी विकास विभाग

सोबत : वरील प्रमाणे

D:d drive:Letters/Letter

011/02/19



**Translation of Constitution** the letter received from Shivaji University Kolhapur to Dahiwadi College Dahiwadi regarding - **Establishment of student Development Cell and Students grievance Redressed cell** as follows-

To

The Principals/Directors

Affiliated Colleges,

Shivaji University,

Kolhapur.

Sub- Establishment of student Development Cell and Students grievance Redressed cell.

Respected Sir/Madam,

With reference to above mentioned subject , you are requested to establish the following cells as per Maharashtra Public university Act 2011 rule 58 (2) (k) (kh)

1. Student Development Cell
2. Student grievance redressed cell

After establishing the cell, you should display the board at front area of the college and report it to the said section.

Thanking you.

Yours faithfully ,  
Director.



(f) "grievances" include the following complaints of the aggrieved students, namely: -

- (i) making admission contrary to merit determined in accordance with the declared admission policy of the institute;
- (ii) irregularity in the admission process adopted by the institute;
- (iii) refusing admission in accordance with the declared admission policy of the institute;
- (iv) non publication of prospectus, as specified;
- (v) publishing any information in the prospectus, which is false or misleading, and not based on facts;
- (vi) withhold or refuse to return any document in the form of certificates of degree, diploma or any other award or other document deposited with it by a person for the purpose of seeking admission in such institution, with a view to induce or compel such person to pay any fee or fees in respect of any course or program of study which such person does not intend to pursue;
- (vii) demand of money in excess of that specified in the declared admission policy or approved by the competent authority to be charged by such institution;
- (viii) breach of the policy for reservation in admission as may be applicable;
- (ix) complaints, of alleged discrimination of students, from the Scheduled Castes, the Scheduled Tribes, Other Backward Classes, Women, Minority or Disabled categories;
- (x) non payment or delay in payment of scholarships to any student that such institution is committed, under the conditions imposed by University Grants Commission, or by any other authority;
- (xi) delay in conduct of examinations or declaration of results beyond that specified in the academic calendar;
- (xii) on provision of student amenities as may have been promised or required to be provided by the institution;
- (xiii) denial of quality education as promised at the time of admission or required to be provided;
- (xiv) non transparent or unfair evaluation practices;



(xv) harassment and victimisation of students, including sexual harassment;

(g) "Grievance Redressal Committee" means a committee constituted under these regulations;

(h) "Higher Educational Institution" means a University within the meaning of clause (f) of Section 2, a college within the meaning of clause (b) of sub-section (1) of Section 12A, and an institution deemed to be a University declared under Section 3, of the University Grants Commission Act, 1956;

(i) "institution" for the purposes of these regulations, means university, college or institution, as the case may be;

(j) "Office of profit" means an office which is capable of yielding a profit or pecuniary gain, and to which some pay, salary, emolument, remuneration or non-compensatory allowance is attached;

(k) "Ombudsman" means the Ombudsman appointed under regulation 4 of these regulations;

(l) "university" means a university established or incorporated by or under a Central Act or a State Act and includes an institution deemed to be university declared as such under Section 3 of the Act.

3. *Mandatory publication of prospectus, its contents and pricing:--*

(1) Every higher education institution, shall publish, before expiry of sixty days prior the date of the commencement of the admission to any of its courses or programmes of study, a prospectus containing the following for the purposes of informing those persons intending to seek admission to such institution and the general public, namely:—

(a) each component of the fee, deposits and other charges payable by the students admitted to such institution for pursuing a course or programme of study, and the other terms and conditions of such payment;

(b) the percentage of tuition fee and other charges refundable to a student admitted in such institution in case such student withdraws from such institution before or after completion of course or programme of study and the time within, and the manner in, which such refund shall be made to that student;

(c) the number of seats approved by the appropriate statutory authority in respect of each course or programme of study for the academic year for which admission is proposed to be made;

(d) the conditions of eligibility including the minimum and maximum age limit of persons for admission as a student in a particular course or programme of study, where so specified by the institution;





4. *Appointment, tenure, removal and conditions of services under grievance redressal mechanism -*

(1) Each University shall appoint an Ombudsman for redressal of grievances of students under these regulations.

(2) The Ombudsman shall be a person who has been a judge not below the rank of a District Judge or a retired professor who has at least ten years' experience as a professor.

(3) The Ombudsman shall not, at the time of appointment, during one year before such appointment, or in the course of his tenure as Ombudsman, be in a conflict of interest with the university where his personal relationship, professional affiliation or financial interest may compromise or reasonably appear to compromise, the independence of judgement toward the university.

(4) The Ombudsman, or any member of his immediate family shall not -

- (a) hold or have held at any point in the past, any post or, employment in the office of profit in the University;
- (b) have any significant relationship, including personal, family, professional or financial, with the university;
- (c) hold any position in university by whatever name called, in the administration or governance structure of the university.

(5) The Ombudsman in a State University shall be appointed by the university on part-time basis from a panel of three names recommended by the search committee consisting of the following members, namely:-

- (a) nominee of the Governor of the State - Chairman;
- (b) two Vice-Chancellors, by rotation from public universities of the State to be nominated by the State Government - Members;
- (c) one Vice-Chancellor, by rotation from a private university of the State to be nominated by the State Government - Member;
- (d) Secretary (Higher Education) of the State - Member-- Convener.

(6) The Ombudsman in a Central University and institution deemed to be university shall be appointed by the Central University or institution as the case may be on part-time basis



(3) On receipt of an application by the registry, the employee-in-charge shall inform the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, shall immediately provide a copy to the institution for furnishing its reply within seven days.

(4) The Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, shall fix a date for hearing the complaint which shall be communicated to the institute and the aggrieved person either in writing or electronically, as may be feasible.

(5) An aggrieved person may appear either in person or represented by such person as may be authorised to present his case.

(6) The Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, shall be guided by the principles of natural justice while hearing the grievance.

(7) The Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, shall ensure disposal of every application as speedily as possible and not later than a month of receipt of the grievance.

(8) The institution shall co-operate with the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, in redressal of grievances and failure to do so may be reported by the Ombudsman to the Commission.

(9) On the conclusion of proceedings, the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, shall pass such order, with reasons for such order, as may be deemed fit to redress the grievance and provide such relief as may be desirable to the affected party at issue.

(10) Every order under sub-regulation (9), under the signature of the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, shall be provided to the aggrieved person and the institution and shall be placed on the website of the institution.

(11) The institution shall comply with the order of the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be,

(12) Any order of the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, not complied with by the institution shall be reported to the Commission.

(13) A complaint shall be filed by the aggrieved student or his parent or with a special permission from the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, by any other person.

(14) In case of any false or frivolous complaint, the ombudsman may order appropriate action against the complainant.



8. *Information regarding Ombudsman Grievance Redressal Committee to be published in prospectus -*

The University, the institution deemed to be university and the college concerned shall provide detailed information regarding provisions of Grievance Redressal Committee, Ombudsman and the duties and rights of students in their prospectus prominently.

9. *Consequences of non-compliance -*

The Commission shall in respect of any institution which willfully contravenes or repeatedly fails to comply with orders of the Ombudsman or the Grievance Redressal Committee, as the case may be, may proceed to take one or more of the following actions, namely:-

- (a) withdrawal of declaration of fitness to receive grants under section 12B of the Act;
- (b) withholding any grant allocated to the Institution;
- (c) declaring the institution ineligible for consideration for any assistance under any of the general or special assistance programs of the Commission;
- (d) informing the general public, including potential candidates for admission, through a notice displayed prominently in the newspapers or other suitable media and posted on the website of the Commission, declaring that the institution does not possess the minimum standards for redressal of grievances;
- (e) recommend to the affiliating university for withdrawal of affiliation, in case of a college;
- (f) recommend to the Central Government for withdrawal of declaration as Institution deemed to be university, in case of an institution deemed to be university;
- (g) recommend to the appropriate State Government for withdrawal of status as university in case of a university established or incorporated under a State Act;
- (h) taking such other action within its powers as the Commission may deem fit and impose such other penalties as may be provided in the Act for such duration of time as the institution complies with the provisions of these Regulations:

Provided that no action shall be taken by the Commission under this regulation unless the institution has been given an opportunity to explain its position and opportunity of being heard has been provided to it.

AKHILESH GUPTA  
Secy.



# Committees

Rayat Shikshan Sanstha's  
**Dahiwadi College Dahiwadi**  
Tal. Man, Dist. Satara

**Student Grievance Redressal Cell**

**Year 2021-2022**

<b>Sr. No.</b>	<b>Name of Teacher</b>	<b>Designation</b>
1	Prin. Dr. Salunkhe S. T.	President
2	Dr. Dadas A. N.	Chairman
3	Dr. Balwant B. S.	Member
4	Dr. Jagtap A. A.	Member
5	Mr. Unde P. J.	Member
6	Dr. Shaikh P. A.	Member
7.	Dr. Lekurwale S. S.	Member
8	Miss. Kanase V. V.	Member



  
**PRINCIPAL**  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

Rayat Shikshan Sanstha's  
**Dahiwadi College Dahiwadi**  
Tal. Man, Dist. Satara

**Student Grievance Redressal Cell**

**Year 2020-2021**

<b>Sr. No.</b>	<b>Name of Teacher</b>	<b>Designation</b>
1	Prin. Dr. B. S. Balwant	President
2	Dr. Dadas A. N.	Chairman
3	Sau. Madane U. S.	Member
4	Dr. Jagtap A. A.	Member
5	Mr. Dhawale A. R.	Member



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

Rayat Shikshan Sanstha's  
**Dahiwadi College Dahiwadi**  
Tal. Man, Dist. Satara

**Student Grievance Redressal Cell**

**Year 2019-2020**

<b>Sr. No.</b>	<b>Name of Teacher</b>	<b>Designation</b>
1	Prin. Dr. Jadhav B. T.	President
2	Dr. Dadas A. N.	Chairman
3	Mr. Sikalgar M. B.	Member
4	Sau. Madane U. S.	Member
5	Mr. Kolgekar A. H.	Member
6	Dr. Jagtap A. A.	Member
7	Mr. Mane T. S.	Member



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

Rayat Shikshan Sanstha's  
**Dahiwadi College Dahiwadi**  
Tal. Man, Dist. Satara

**Student Grievance Redressal Cell**

**Year 2018-2019**

<b>Sr. No.</b>	<b>Name of Teacher</b>	<b>Designation</b>
1	Prin. Dr. Jadhav B. T.	President
2	Dr. Dadas A. N.	Chairman
3	Dr. Lubal M. J.	Member
4	Mr. Sikalgar M. B.	Member
5	Mr. Kolhekar A. H.	Member
6	Sau. Madane U. S.	Member



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.




**Minutes of Meeting of  
Students Redressal  
Grievance Cell**

विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष २०२१-२२

विद्यार्थी तक्रार निवारण कक्षातील सर्व सदस्यांची बैठक बुधवार दि. ११/०५/२०२२ रोजी दु. १२.३० वा. आयोजित करण्यात आली.

हजर असलेले सदस्य :

- १) प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे
- २) डॉ. ए. एन. दडस
- ३) डॉ. बी. एस. बलवंत
- ४) डॉ. ए. ए. जगताप
- ५) प्रा. पी. जे. उंडे
- ६) डॉ. पी. ए. शेख
- ७) डॉ. ~~एस. एस.~~ लेकुरवाळे एस. एस.
- ८) प्रा. कु. व्ही. व्ही. कणसे



सदर मिटिंग मध्ये खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला .

विषय: लेडीज होस्टेल मधील मेस च्या तक्रारीबाबत चर्चा .....

वसतिगृहातील मुलींनी दि. १०/०५/२०२२ रोजी दिलेल्या जेवणाच्या तक्रारीबाबत अर्जावर चर्चा करण्यात आली. अर्जात नमूद केलेल्या एकूण सहा तक्रारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये खालील लोकांना सूचना देण्याचे ठरले.

- १) रेक्टर
- २) चेअरमन विद्यार्थिनी वसतिगृह
- ३) चेअरमन मेस समिती

सर्वानुमते मेस बदलता येते का या विषयी पुढील मिटिंगला चर्चा करण्याचे ठरले.

इतर कोणतेही विषय चर्चेसाठी नसल्याने सर्वांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.



## Translated Copy

### Student Grievance Redressal Cell 2021-22

A meeting of all members of the Student Grievance Redressal Cell on Wednesday, 11/05/2022 at 12.30 p.m. was held,

Members present:

- 1) Principal Dr. S. T. Salunkhe
- 2) Dr. A. N. Dadas
- 3) Dr. B. S. Balwant
- 4) Dr. A. A. Jagtap
- 5) Prof. P. J. Unde
- 6) Dr. P.A. Shaikh
- 7) Dr. S. S. Lekurwale
- 8) Prof. Mrs. V. V. Kanase

In the said meeting the following issues were discussed and a decision was taken.

**SUBJECT: DISCUSSION ON COMPLAINT OF MESS IN LADIES HOSTEL.....**


The girls in the hostel on 10/05/2022 Discuss the application regarding the complaint about the food. It was decided to issue notice to the following persons in respect of a total of six complaints mentioned in the application.

- 1) Rector
- 2) Chairman Student Hostel
- 3) Chairman Mess Committee

Change the mess by consensus. It was decided to discuss this at the next meeting.

There being no other topics for discussion, the meeting ended with a vote of thanks to all.




  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष २०२१-२२

विद्यार्थी तक्रार निवारण कक्षातील सर्व सदस्यांची बैठक बुधवार दि. ०८ /१२ /२०२१ रोजी स. ११.०० वा. आयोजित करण्यात आली.

हजर असलेले सदस्य :

- १) प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे
- २) डॉ. ए. एन. दडस
- ३) डॉ. बी. एस. बलवंत
- ४) डॉ. ए. ए. जगताप
- ५) प्रा. पी. जे. उंडे
- ६) डॉ. पी. ए. शेख
- ७) डॉ. ~~एस. ए. कुरवाळे~~ एस. एस. ~~कुर्वाळे~~
- ८) प्रा. कु. व्ही. व्ही. कणसे



सदर मिटिंग मध्ये खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला .

विषय: खेळाडूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत अर्जाविषयी चर्चा .....

कॉलेज मधील खेळाडू विद्यार्थ्यांनी दि. ०७ /१२ /२०२१ रोजी दिलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. सदर अर्जदार हॉलीबॉल खेळाडू होते. ते सातारा येथे खेळायला गेले होते परंतु त्यांच्याबरोबर टीम मनेजर सोबत नसल्यामुळे त्यांना खेळू दिले गेले नाही. सदर चूक लक्षात घेऊन संस्थेने शा. शिक्षक हे पद ताबडतोब भरण्याचा ठराव करण्यात आला.

इतर कोणतेही विषय चर्चेसाठी नसल्याने सर्वांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.



## Translated Copy

### Student Grievance Redressal Cell 2021-22

A meeting of all members of the Student Grievance Redressal Cell on Wednesday, 08/12/2021 at 11.00 AM was organized.

In the said meeting the following issues were discussed and a decision was taken.

Members present:

- 1) Principal Dr. S. T. Salunkhe
- 2) Dr. A. N. Dadas
- 3) Dr. B. S. Balwant
- 4) Dr. A. A. Jagtap
- 5) Prof. P. J. Unde
- 6) Dr. P.A. Sheikh
- 7) Dr. S. S. Lekurwale
- 8) Miss. V. V. Kanase


**SUBJECT: DISCUSSION ON APPLICATION FOR INJUSTICE MET BY PLAYERS.....**

The application submitted by student-athletes in the college on 07/12/2021 was discussed. The said applicant was a Hollyball player. He went to play in Satara but was not allowed to play as the team manager was not with him. Keeping in mind the said mistake, the organization Sh. The post of teacher

It was decided to pay immediately.

There being no other topics for discussion, the meeting ended with a vote of thanks to all.



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.


विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष २०२१-२२

विद्यार्थी तक्रार निवारण कक्षातील सर्व सदस्यांची बैठक सोमवार दि. १२.३० वा. आयोजित करण्यात आली.

०५ /०४ /२०२१ रोजी दु.


हजर असलेले सदस्य :

- १) प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे
- २) डॉ. ए. एन. दडस
- ३) डॉ. बी. एस. बलवंत
- ४) डॉ. ए. ए. जगताप
- ५) प्रा. पी. जे. उंडे -
- ६) डॉ. पी. ए. शेख
- ७) डॉ. ~~ए. ए.~~ लेकुरवाळे ए.ए.ए.ए.
- ८) प्रा. कु. व्ही. व्ही. कणसे



पन्डे.

२.



सदर मिटिंग मध्ये खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला .

विषय: विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करणेबाबत.....

कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी दि. ०३/०४/२०२१ रोजी मा.प्राचार्य यांचे नावे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत दिलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता तत्काळ विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरची जबाबदारी प्रा. डॉ. दिवटे यांच्याकडे देण्याचे ठरले , तसेच त्यांच्या मदतीला कमवा आणि शिका च्या दोन मुलींना जबाबदारी देण्याचे ठरले.

सदरचे विद्यार्थी सुविधा केंद्र इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समोरच्या इमारतीत सुरु करण्याचे ठरले.

इतर कोणतेही विषय चर्चेसाठी नसल्याने सर्वांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.



# Translated Copy

## Student Grievance Redressal Cell 2021-22

A meeting of all members of the Student Grievance Redressal Cell on Monday, 05/04/2021 at 12:30 PM was organized.

Members present

- 1) Principal Dr. S. T. Salunkhe
- 2) Dr. A. N. Dadas
- 3) Dr. B. S. Balwant
- 4) Dr. A. A. Jagtap
- 5) Pvt. P. J. Unde
- 6) Dr. P.A. Sheikh
- 7) Dr. S. S. Lekurwale
- 8) Miss. V. V. Kanase

In the said meeting the following issues were discussed and a decision was taken.

Subject: Regarding the establishment of a student welfare center.

The students of the college On 03/04/2021 Hon. The application given by the Principal was discussed. In deciding to start a student welfare center, the student welfare center came immediately considering the demand. The responsibility of Prof. It was decided to give to Dr. Divte, and also to give responsibility to the two daughters of Kamwa and Shika with his help.

It was decided to start the said student facility center in the building opposite the indoor sports complex.

There being no other topics for discussion, the meeting ended with a vote of thanks to all.



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

10-10-2022

माननीय प्राचार्य  
दक्षिणी कॉलेज दक्षिणी

विषय :- गणवेशाबाबत . . . .

महोदय ,

आम्ही Bank management (P.Y)-च्या  
विद्यार्थिनी असून, आमच्या गणवेशाबाबत असून  
आम्हाला योग्य सूचना मिळालेली नाही त्यामुळे  
आम्हाला गणवेशा बंध्यासाठी 2 ते 3 दिवसांची  
मुक्त मिळाली ही विनंती ,

AKV  
Discipline Committee  
10.10.2022

Allowed!

  
10/10

आपले विश्वासू  
सुर्यवंशी .आरती  
Kusayawanshi  
शानिका जगदाळ  
~~जगदाळ~~





विनंती अर्ज

सर्व विद्यार्थी  
एम. एस्सी भाग-२

प्रति,  
मा. प्राचार्य  
दहिवडी कॉलेज, दहिवडी.

विषय: एम. एस्सी भाग-२ च्या ऑर्गेनिक व अॅनालेटिकल  
विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्ग मिळणेबाबत,

महोदय,

वरील विषयास अनुषंगाने आम्ही एम. एस्सी भाग-२ चे सर्व  
विद्यार्थी अर्ज करतो की आम्हांस B-9 व B-10 हे स्वतंत्र वर्ग  
मिळावेत. सद्यस्थितीत आम्हाला दिलेल्या वर्गाच्या वेळेत त्या  
ठिकाणी इतर वर्गाचे अध्यापनाचे कामकाज सुरु असते. त्या  
कारणास्तव दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा अध्यापनाला  
सुरुवात होते. तसेच बाहेरगावातून येणारे विद्यार्थी लवकर वसू  
असल्याकारणाने वेळेआधी महाविद्यालयात येतात. इतर वर्गातही  
अध्यापनाचे काम सुरु असल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे  
लागत आहे. वर्ग उशिरा सुरु होण्यामुळे प्रॅक्टिकल सुद्धा उशिरा  
सुरु करावे लागत आहे. तसेच B-10 वर्गात प्रोजेक्टर नसल्याने  
काही तासांकरिता इतर वर्गात जावे लागत आहे. तरी आम्हाला  
B-9 व B-10 हे वर्ग कायमस्वरुपी दिलेल्या वेळापत्रकाच्या प्रमाणे  
त्याच वेळेत उपलब्ध व्हावेत ही विनंती करीत आहे. व प्रोजेक्टर  
B-10 या वर्गासाठी मिळावा ही विनंती करीत आहे.

कळवावे,

आपले विश्वासू

सकुळी ७०० वाजेलपासून संध्या. ७०० वाजेपर्यंत  
मरण मिळावेत.



सर्व विद्यार्थी  
एम. एस्सी भाग-२

तसेच मी आपला महाविद्यालय डॉलिऑल व  
 कवडी या खेळांचा मी खेळांडू आहे. आपला महाविद्य  
 यांनी अनेक वेळा मच्छ गालका, तस्वीय व जिता  
 स्तरिय अनेक पारितोषक मिळवून दिली आहेत.  
 तसेच डॉलिऑल क्षेत्रात दोन वेळा झोन व एक  
 वेळा इंटर झोन कॉलेज ला 2<sup>nd</sup> व इंटर झोन  
 या मागील दोन वर्षी पूर्ती सहभाग होता, तरी  
 माझे शैक्षणिक नुकसान व खेळाचे नुकसान होऊ  
 नये ही विनंती मी महाविद्यालयाला करत आहे.  
 तसेच मला ही नाराज गी वाटत आहे. मझ्याकडून  
 शिक्षकांचे मन दुःखातले गेले आहे, मी ती चूक  
 केलेली आहे त्याचा मला पश्चाताप होत आहे.  
 इतून पुढे कोणत्या शिक्षकांशी मसा वागणार नाही  
 मी व मा. नि. प्राचार्य व प्राध्यापक मांजरे सर  
 व महाविद्यालयाच्या सर्व ह्या प्रध्यापकांची माफी माग  
 आहे. माझ्या शेवटच्या वर्षाचा शैक्षणिक नुकसानीचा  
 विचार करताना ही विनंती करीत आहे.

\* Blessed in the memory of  
 describe committee  
 admission was given

आपला विश्वाम्

AM



## Translation

### Students Grievance Redressal cell

2022-23

➤ 10/10/2022

➤ **Subject: Regarding uniform**

- Students of first year bank management submitted their application regarding uniform.
- The students were not informed properly. The discussion was made with faculty in charge and students were given enough space to purchase the uniform.

10/10/2022

➤ **Subject: Special classroom for M.Sc. II students**

- The students demanded special classroom (B-9 & B-10) from 7: 00 am to 07: 00pm every day. They demanded LCD projector for B-10 classroom.
- Students were provided special classroom and LCD projector was set in B-10 classroom.

19/10/2022

➤ **Subject: Regarding admission**

- Mr. Amit Ashok Jadhav submitted his application for admission in M.A.-II (Political Science). He mentioned that he behaved rudely with the teachers and later on he expressed his gratitude.
- Discussed with teachers from department of Political Science and considering the future of the student it was unanimously decided to admit the same student.



*(Handwritten Signature)*

PRINCIPAL,  
DARWADI COLLEGE, DARWADI  
DARWADI, DIST. PALANPUR

विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष २०२०-२१

विद्यार्थी तक्रार निवारण कक्षातील सर्व सदस्यांची बैठक गुरुवार दि. ०५/११/२०२० रोजी दु. १२:३० वा. आयोजित करण्यात आली.

हजर असलेले सदस्य :

१) प्र. प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत



२) डॉ. ए. एन दडस




३) सौ. यु. एस. मदन



४) डॉ. ए. ए. जगताप



५) प्रा. ए. आर. ढवळे



सदर मिटिंग मध्ये खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

विषय: विद्यार्थ्यांच्या २०१९-२० या वर्षाची छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती बाबत .....

बी. एस्सी. भाग ३ च्या विद्यार्थ्यांनी दि. ०४/११/२०२० रोजी दिलेल्या अर्जावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शिष्यवृत्ती टेबलच्या श्री. यादव यांना त्याच्यामध्ये लक्ष घालून तात्काळ पूर्तता करून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याविषयी सांगितले.

इतर कोणतेही विषय चर्चेसाठी नसल्याने सर्वांचे आभार मानून बैठक संपन्न झाली.

  
समन्वयक

विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष

  
II प्राचार्य

दहिवडी कॉलेज दहिवडी

Reply to Yadav: No PFMS data available. So no disbursal of scholarship. 

## Translated Copy

### Student Grievance Redressal Cell 2020-21

A meeting of all members of the Student Grievance Redressal Room on Thursday. Monday, 05/11/2020 at 12:30 p.m. was organized.

Members present:

- 1) Prof. Principal Dr. B. S. Balwant
- 2) Dr. A. N. Dadas
- 3) Mrs. U. S. Madane
- 4) Dr. A. A. Jagtap
- 5) Mr. A. R. Dhawale

In the said meeting the following issues were discussed and a decision was taken.

Subject: Regarding Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Scholarship for students for the year 2019-20

The application of B. Sc. Part 3 students given on 04/11/2020 was discussed in the meeting. Scholarship Table Shri. Yadav with instant fulfillment by looking into him. Committee told about solving the problem of students.

There being no other topics for discussion, the meeting ended with a vote of thanks to all.



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

दि: 07/12/2024

प्रति,

भा. प्राचार्य सा. ,  
दखिडी कॉलेज, दखिडी,

विषय:- खेळाडूवर होणाऱ्या / झालेल्या अन्यायाविषयी..

अर्जदार:- व्हॉलीबॉल टीम (सर्व) दखिडी कॉलेज, दखिडी सिनिअर.

✓ ( कॅप्टन - अभिषेक बांधव - 9421986003 )

महोदय,

परीक्षेविषयास अनुसरून अर्ज करणे, की दखिडी कॉलेज दखिडी याचेवतीने झाली सही करणार, माझे दि: 06/12/2024 रोजी सातारा येथील छ. शिवाजी कॉलेज, सातारा येथे झाली झाल, मध्यसाठी सर्व टीम घेऊन गेलो. आमच्यासोबत कॉलेजाचा क्रीडा शिक्षक (सिनिअर) उपस्थित नसल्याने टीम वाद केली असून आमची मानसिक हानी तसेच वार्षिक टीमचे मुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यास सर्व-स्वी आपण व आपले कॉलेज जबाबदार आहे. व हे शिक्षक न पाठवता आपण जाणिवपूर्वक आमच्याकडे दुलक्ष केले आहे. तसेच आपल्या कॉलेजकडे फक्त ज्युनिअरचे क्रीडा शिक्षक उपलब्ध आहेत व सिनिअरचे शिक्षकचे (क्रीडा) पद रिक्त आहे. व आमच्यावर हा न भरून, विधगारा अन्याय झाला आहे. ज्युनिअर क्रीडा शिक्षकवर अतिरिक्त भार आहे. हे मान्य असून आपण कॉलेजाचा इतर कोणतेही शिक्षक (प्रतिनिधी) सोबत पाठवायचा जबाबदार आपली होती. ती शिक्षकांन आमचे सर्वस्वी मुकसान न भरून विधगारे आहे. यावरून आमच्या सर्व टीमचे भावनिक त्रास व मुकसान झाले आहे.




तरी आपण या पत्राचे स्वतः लक्ष घालून व  
 छ. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना आपण आजच्या  
 आज छालीबोल चाचणीसाठी आम्हास खेळव्याची  
 (3 खेळाडू) पाठवे. तरी या वार्षिक तुकडीनास जबाबदार  
 कोण? असा सवाल आम्ही सर्वजण आपणास कियारत  
 आह. उद्ध्या होणाऱ्या निवड चाचणीसाठी जाण्याची  
 व्यवस्था शिक्षकासह करावी. आभार्यावर अग्याय  
 झाला असून याची दखल आपण वेळीच घ्याय  
 तो व्याय द्यावा!

कढवे,

सही.

- |                                    |                |
|------------------------------------|----------------|
| M.A. ① अशोक ज्ञानेश्वर             | सही.           |
| B.T.Y. B.Sc. ② सुभाष तांनाजी पवार  | <del>सही</del> |
| F.Y. B.A. ③ मयूर हर्षमन वलव        | Kof            |
| T.Y. B.A. ④ अशोक सचिन शिंदे        | <del>सही</del> |
| B.A. Di.Fen ⑤ नवीन सुप्रसन्न शिंदे | Shinde.A.S     |
| B.A. Di.Fen ⑥ सुजय दिपक इंगळे      | N.S            |
| F.Y. B.A. ⑦ गणेश मल्हारी चव्हाण    | <del>सही</del> |
| F.Y. B.A. ⑧ विशाल भारगव खरान       | Chavhan        |
| T.Y. B.A. ⑨ जयराज शिंदेकर जाधव     | Uchawat        |
| F.Y. B.A. ⑩ सौमनाथ कुठाल जाधव      | V. S. Kadam    |
| B.T.Y. B.S.C. ⑪ अशोक सुवराज जगदीश  | <del>सही</del> |
| F.Y. B.A. ⑫ निलेश सिद्धाथ खरान     | <del>सही</del> |




वेळीक वेळीक चर्चा करणे.





अर्ज.



90/04/2022

प्रति  
माननीय प्राचार्य,  
दक्षिणी कॉलेज दक्षिणी  
ता-माण  
जि-सातारा,

विषय:- मेसमधील जेवणाच्या तक्रारीबाबत.

महोदय,

वसतीवृहातील आम्ही सर्व विद्यार्थीनी अर्ज करित  
आहोत. मेसमधील जेवणाच्या तक्रारीबद्दल खालीलप्रमाणे -

- i) दररोज मेसमध्ये सुकी भाजी कमी मिळते.
- ii) भाकरी कच्ची व जाड असते.
- iii) पातळ भाजीला चव नसते.
- iv) भात कधीकधी एकच प्लॅट देतात.
- v) चपाती जाड असते आणि व्यवस्थित भाजली जात नाही.
- vi) जेवण बनविण्यासाठी पाणी filter-चे कापले जात नाही.
- vii)

जेवण व्यवस्थित नसल्यामुळे मुलींचे पोट भरत नाही  
अशी आम्ही तक्रार आडे आणि आरोग्य/तल्लेत खराब  
होते, पोट बिघडते या सर्व मुलींच्या तक्रारीची आपण  
आम्ही कमिटी म्हणून विच निसन कराल अशी आशा  
बाळगता.

Message given to

Rectar by Chairman of the Committee

विद्यार्थीनी सेक्रेटरी

3) Chairman, Mess Committee

11/5/22





## Translation

### Students Grievance Redressal cell

2021-22


07/12/2021

- **Subject: Injustice to sport person**
- Students were not allowed to participate in university zonal holly ball matches held at CS College Satara due to in absence of sport teacher.
- As the permanent physical director was transpired to another college the post of the physical director was vacant and the responsibility was given to junior college teacher the incident happened.

10/05/2022

- **Subject: Meal in the ladies hostel**
- The girl students complained regarding meal in the mess which was not up to the mark.
- The message was given to rector, ladies hostel, chairman, ladies hostel committee and chairman mess committee and asked to



  
Principal  
Dahiwadi College Dahiwadi  
Tal. Man, Dist. Satara



मा. प्रचार  
दक्षिणी कॉलेज दक्षिणी

04/11/2020

विषय - E.B.C मित्रताळात,

महोदय,

सन 2019-20 ची दसपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती कॉलेज खाल्यात ज्या शाळा आहे. तरी कॉलेज मध्ये आम्हा विद्यार्थीना शोषितले जात आहे अजून वजन आम्हाला त्याबाबतची यादी आलेली नाही. तरी आम्हाला तक्रारीची विवरण द्यावे व आम्हाला आम्ही E.B.C मित्रता ही विमती

~~...~~  
4/11/20 DY Yoder  
विद्यार्थी स्वतः

आपला विश्वासू  
T.Y B.Sc Chem

- 1) Akatte 8999094780 informed on 5/11/20
- 2) Bekar 9503553094 @ 12.26 pm
- 3) ~~...~~
- 4) ~~...~~
- 5) ~~...~~
- 6) ~~...~~
- 7) ~~...~~
- 8) ~~...~~
- 9) ~~...~~
- 10) ~~...~~
- 11) ~~...~~
- 12) ~~...~~



Information from ~~...~~ by DY Yoder

PFMS data उपलब्ध नसल्यामुळे कोणताही वादचल करीत नाही.

सोबत पत्रकारांक केलेल्या पत्राची प्रत जोडून पुढे पाठविली आहे.

दिनांक - 3/4/2021

प्रति,  
माननीय प्राचार्य,  
दखिनी कॉलेज दखिनी

विषय - विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत

महोदय,

विनंती अर्ज करण्यात येतो की, कॉलेज प्रवेश, परिक्षा फॉर्म यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा त्या फॉर्म सोबत झेरॉक्स जोडणे यासाठी आम्हाला कॉलेजच्या बाहेर जावे लागते. त्यात आमचा वेळी जातो आणि झेरॉक्ससाठी किंवा form भरण्यासाठी पैसेही जास्त घेतले जातात. तरी आपल्या कॉलेजमध्ये सवलतीमध्ये विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करावे

आपला नम्र विद्यार्थी,

पोतेकर तबुजा दलाग्र्य तबुजा  
 सोसले भक्ती सूर्यकांत सोसले  
 गांजारी निशा उमेश निशा  
 पवार ओंकार दिलीप ओंकार  
 लुयेंकर अमित दिलीप अमित  
 जगदाळे सोमनाथ विठ्ठल जगदाळे  
 जगदाळे प्रतिक चंद्रकांत प्रतिक  
 मगर प्रवृत्त मुकुंदराव प्रवृत्त

Dr. M. S. ...



## Translation

### Students Grievance Redressal cell

2020-21


04/11/2020

- **Subject: Regarding EBC**
- Students asked for RC Shahu Maharaj scholarship for the academic year 2019-20.
- Discussed with Mr. D. Y. Yadav and he informed that PFMS data was not available and hence scholarship was not given to the students.

03/04/2021

- **Subject: Students facility centre**
- Students requested to start student facility centre so as to fill up exam form, to get xerox and other such online work.
- The college started student facility centre with two computers in it and girl students from earn and learn scheme assigned the work under the guidance of Dr. Diwate.




  
**Principal**  
Dahiwadi College Dahiwadi  
Tal. Man, Dist. Satara.



तक्रार निवारण कक्षाच्या सदस्यांची  
 तात्काद बैठक दि. 8/10/2019 रोजी दु. 9.30  
 घेण्यात आली. त्यामध्ये तात्काद सदस्य खाल  
 दिले:

- 1) डॉ. दत्त ए. एन.
- 2) सौ. मधने यू. एस.
- 3) प्रा. शिबेकार ए. वी.
- 4) प्रा. माने डी. एस.
- 5) सौ. जगताप ए. ए.

  
 Principal  
~~Principal~~  
 Prof

तात्काद विद्यार्थ्यांवर चर्चा करून निष्पत्ती घेण्यात  
 आले.

1) स्कोलरशिप :

कीर्तिसि मग 3 या विद्यार्थ्यांनी दिल्या  
 तक्रारीवर चर्चा करून सीट काढून (कार्यालयीन ठिकाणी)  
 यांना कोळारून संबंधीत विद्यार्थ्यांची अडथळी  
 करण्याचे सांगितले.

2) परिक्षा पॉर्षी मगल घेऊन शाळेनंतर गर्दी न करता  
 विद्यार्थ्यांना सोदीत पावती देणेविषयी कनिश्कांना

3) सर्वाने आग्रह मागून बैठक तपका हाती



## Translated Copy

### Student Grievance Redressal Cell 2019-20

A meeting of all members of the Student Grievance Redressal Room on Thursday. Monday, 08/10/2019 at 12:15 p.m. was organized.

Members present:

- 1) Prof. Principal Dr. B. T. Jadhav
- 2) Dr. A. N. Dadas
- 3) Mrs. U. S. Madane
- 4) Mr. M. B. Sikalgar
- 5) Mr. T. S. Mane
- 6) Dr. A. A. Jagtap


In the said meeting the following issues were discussed and a decision was taken.

Subject: Regarding Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Scholarship for students for the year 2019-20

The application of B. Sc. Part 3 students given on 04/08/2019 was discussed in the meeting. Scholarship Table Shri. Kamble with instant fulfillment by looking into him. Committee told about solving the problem of students.

There being no other topics for discussion, the meeting ended with a vote of thanks to all.



  
PRINCIPAL  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.

215

17/7/19

Hi. प्रिन्सिपल  
दिवेदशी कॉलेज दिवेदशी


विषय :- Boy's Common room उघडणे बाबत.

महोदय :-

आपला कॉलेज मध्ये @ मंगळीत 161  
Boys Common room ची उपलब्धता आहे  
परंतु ती खूप अस्वच्छतेने मंगळीत येवतोय ही  
असून आपली विद्यार्थ्यां बस करीत आहेत  
की ती उघडून सुसज्ज राखा वार करत राहा  
हे विनंती !

आपला विद्यार्थ्या  
B.Com, B.A  
BSC, BCA

Asked the concerned person to reopens the  
Boys Common room!

  
18/7



# तक्रार अर्ज.

मा. प्राचार्य,  
दहिबडी कॉलेज दहिबडी  
विद्यार्थी तक्रार निवारण  
प्रमुख,

विषय :- स्कॉलरशीपची रक्कम मिळणेबाबत.

महोदय,

आम्ही Bsc-III चे विद्यार्थी असून मागील वर्षीची सन 2018-19 या वर्षीची राजर्षी शाहू महाराज शिक्षणवृत्ती जमा झाली असून गोती काही महिने विद्यार्थ्यांना ती रक्कम मिळालेली नाही. स्कॉलरशीप विभाग प्रमुख श्री. कांबळे सर यांच्याजवळ चौकशी केली असता ते योग्य मार्गदर्शन करीत नाहीत. त्यांनी बँकेतून सर्व विद्यार्थ्यांचे बँक स्टेटमेंट आणलेले असून विद्यार्थ्यांनी चौकशी केल्यास ते तुम्ही जाडून आणा असे उत्तर देतात. व टाळाटाळ करतात. व स्कॉलरशीप बदल इतर चौकशी केली असता योग्य माहिती देत नाहीत.

तरी वरील तक्रारीची लवकरात लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपची रक्कम लवकरात लवकर मिळवी. हि विनंती

आपले विश्वासू.

- 1) भोसले हरेश भालचंद्र
- 2) कट्टे अक्षय संतोष
- 3) पाडगे योगेश सुनील
- 4) पवार सुमित हनुमंत
- 5) जाधव शिवप्रसाद जोगिराम

भोसले

पाडगे

पवार

जाधव

जाधव





## Translation

### Students Grievance Redressal cell

2019-20


18/07/2019

- **Subject: Regarding boys' common room**
- The students submitted their application regarding to open the boy's common room. The concern peon was asked to clean and to keep the boy's common room open.

07/10/2019

- **Subject: Scholarship**
- Students demanded for RC Shahu Maharaj Scholarship for the academic year 2018-19. The students enquired to concern person but did not get proper answer.
- Discussed with shri. Kambale, The Clerk regarding the scholarship and came to know that government has not handed over the amount.






  
Principal  
Dahiwadi College Dahiwadi  
Tal. Man, Dist. Satara.



दि. १०/१०/२०१८

सक्रिय निवारण कक्षाच्या सदस्यांची सातत्यात बैठक  
दि. १०/१०/२०१८ रोजी दु. १२:३० वा. घेण्यात आली.  
त्यामध्ये स्वाक्षिप्त सदस्य हजर होते.

- १) डॉ. दत्त ए. एन. 
- २) सौ. मदन यु. एस. - 
- ३) प्रा. लुकाक ए. जे. 
- ४) प्रा. शिंदेकर ए. व्ही.
- ५) प्रा. कोरेकर ए. एम.

स्वाक्षिप्त दिवसावर चर्चा करून विविध घेण्यात आले.  
विषय :- लेडीज होस्टेल मधील पाठ्याच्या सक्रियता  
चर्चा....

वरसंगृहातील मुलींनी दि. ११/१०/२०१८ रोजी दिलेल्या  
पाठ्याच्या सक्रियता अर्जावर चर्चा करण्यात आली.  
अर्जात नमुद केलेल्या एकूण चार सक्रियता सविस्तर  
चर्चा करण्यात आली. त्यामध्ये स्वाक्षिप्त (मोकां) सुचना  
करण्यात आल्या.

१) रेकॉर्ड

२) नियोजन - विद्यार्थीनी वास्तवगृह

स्वनिर्मुक्त, पाठ्याची शक्ती, पाईपलाईन बदलना येते का, या  
विषयी पुढील मिशिंगळा चर्चा करण्याचे ठरविले

इतर कोणतेही विषय चर्चेसाठी नसल्याने सर्वत्र आभार  
मागून बैठक संपून झाली.



**Translated Copy**  
**Student Grievance Redressal Cell 2018-19**

A meeting of members of Grievance Redressal Committee dt. Mon on 10/10/2017 12:30 p.m. was taken.

The following members were present in it,

- 1) Dr. Dadas A. N.
- 9) Mrs. Madane U. S.,
- 3) Dr. Lubal M. J.
- 4) Mr. Sikalgar M. B.
- 3) Mr. Kolhekar A, H.

A decision was taken after discussing the subject.

Subject :- Regarding water complaint in ladies' hostel.


The girls in the hostel d. The application was discussed regarding the water complaint given on 11/10/2019. A detailed discussion of the total four grievances mentioned in the application is given to the following persons were done.

- 1) Rectorer
- 2) Chairman – Student Hostel.

Change and repair the water tank, and pipeline. It was decided to discuss this at the next meeting.

There being no other topics for discussion, the meeting ended with a vote of thanks to all.



  
**PRINCIPAL**  
DAHIWADI COLLEGE, DAHIWADI  
TAL. MAN, DIST. SATARA.